



जिनैदा अलेक्सान्द्रोवा
माझे असवळ



झिनैदा अलेक्सान्द्रोवा

माझे अखल



चित्रकार - इरीना कोल्मोगोत्सेवा



प्रगति प्रकाशन
मॉस्को



विजेच्या शोगडीवर शिजलीय खीर
चमचा शोधायला फिरते गिरगिर
चला लैकर धुवा हात
अरम जेवण तयार पुढ्यात !



झटकन गळ्यात नॅपकिन बांधा
कटलेट चॉकलेट गट्टम् करा.
दूदू पिऊन गटगट
फिरायला जाऊ पटपट.



कोंबडा-कोंबड्या फिरतात इथं



पाण्यात बदकं डुंबतात तिथं



बसलाय इथं कुत्रा कालू

घेऊ नको संगती त्याला
चल दोघंच जाऊ भटकायला.





पन्हळीतले पाणी करडू पिते
वटारून डोळे तुझ्याकडे बघते.

अरे हा तर हंस, याला कसला भितो ?
प्रत्यक्षात मात्र हिचाच पाय लटपटतो !








असंदशा पुलावरून पळत
पैलतीरी निघालो करायला गंमत.
खूप डुबू पाण्यात, शेकू उन्हात पाठी
स्वच्छ कपडे धुवून वाळवू नदीच्या काठी.






खुषीच्या भरात छोट्या अस्वलाने मारली उडी
पण तेवढ्यानेच पुलाची फळी डगमगली,
डुबकन पडले अस्वल पाण्यात खाई गटांगळ्या खाली-दर
धावा पळा कुत्रेराव, खेचा त्याला पाण्यावर!

चिप्प ओले अस्वल भिजले
मखमली कोटाचे तीनतेरा वाजले .
घरी घेणार आई हजेरी
पुरती आमची भंबेरी .





З. Александрова

МОИ МИШКА

на языке маратхи.

अनुवादः अनिल हवालदार

© मराठी अनुवाद, प्रगती प्रकाशन, १९८०

सोविएत संघात मुद्रित